

#### December 12, 2020

General Manager-Listing BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Samachar Marg, Mumbai –400 001

Subject: Newspaper Publication for Extract of Unaudited Financial Result for Quarter & Half ended on 30<sup>th</sup> September 2020 Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015

Script Code: 530643; ISIN: INE316A01038

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Financial Result for Quarter & Half ended on 30<sup>th</sup> September 2020 published on 12<sup>th</sup> December 2020 in following News Paper:

- Navshakti, Mumbai edition (English)
- > The Free Press Journal, Mumbai edition (English)

You are requested to please take the same on record.

Thanking You Yours faithfully

For Eco Recycling Limited

Khushboo Hanswal

Company Secretary & Compliance Officer

**Encl: Newspaper Publication** 

#### जाहीर सूचना

मोठ्या प्रमाणावर नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील श्री. रोनक शिरिष शाह आणि श्री. शिरिष दह्याभाई शाह हे श्री. दीपक क्रिष्णराव कुरलेकर यांच्याकडून मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत उप-जिल्ह्याच्या हद्दीत गाव- मालाड, तालूका बोरिवली, धारक सिटी सर्व्हे क्र. ७७६ आणि ७७६ (१ ते १२) येथे स्थित जंक्शन ऑफ उंदेराई रोड आणि हिंमांशू राय रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, इंदिरा विहार बी सीएचएस लि. नावे ज्ञात इमारतीच्या २ ऱ्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. २०३, मोजमापित ३३५ चौ.फू. चटई क्षेत्र यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख मधील त्यांचे मालकीहक, नामाधिकार, हितसंबंध आणि शेअर्स खरेदी

करण्यास इच्छुक आहेत. व्यक्तींना सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागावर समाविष्ट आणि विक्री, गहाण, सुविधाधिकार, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास तो लिखित स्वरुपात पृष्ठ्यर्थ कागदपत्रीय निम्नस्वाक्षरीकारांना गाळा क्र. ५१, मास्टर इंडस्ट्रीज, मामलेतदारवाडी रोड क्र. २ मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथे सदर दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास कोणताही दावा नसल्याचे समजून व्यवहार पूर्ण करण्यात येईल किंवा ते त्यागित करतील.

मिळकतीचे परिशिष्ट मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत उप-जिल्ह्याच्या हद्दीत गाव- मालाड, तालूका बोरिवली, धारक सिटी सर्व्हे क्र. ७७६ आणि ७७६ (१ ते १२) येथे स्थित जंक्शन ऑफ उंदेराई रोड आणि हिंमांशू राय रोड, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०००६४, इंदिरा विहार बी सीएचएस लि. नावे ज्ञात इमारतीच्या २ ऱ्या मजल्यावर स्थित सदर

फ्लॅट क्र. २०३, मोजमापित ३३५ चौ.फू.

चर्ट्ड क्षेत्र चे सर्व ते भाग आणि विभाग.

१२ डिसेंबर, २०२० दिनांकीत

विजय सिंग ॲण्ड असोशिएट्स

# ग्रीव्हज कॉटन लिमिटेड

कारपोरेट आमडेन्टीटी नवर: एल४९ ११९ एनएव १९३३वीएलसी००००५ हा। **नोदर्शीकृत जार्यानयः** पुन्दि क १००५ १०वा संजनाः दोवरं ३ इजिनोक्स नेपिनसं प्रार्कः एसज्ञारसं सार्गे, कुर्जा (प.) पुर्व = 800 ono कुरुक्ती: +१५ = ३२ ६२०५९७०० फॅक्स +९५ - ३२ ६२२५७४९९ हिन्तः investors or vices के great veccontion com वेक्सवहटः क्रमण great vescollon com

# भागधारकांना सूचना

कंपनीच्या नगमागाचे पुंतवपूरतदारांच्या डिलेंट खाल्यात कंपनी किंद्या य संरक्षण निर्धी (आयईपीएक) गध्ये हरुतालरण

कंपनी वाधिनियम...२७४३ में करमा १२५ (६) ध्या तरतुची तसेष गुतवणुक्यार शिक्षण व संरक्षण निची आयर्पिएक) प्राधिकरण (लेखांकन, लखागरीक्षण, हस्तांतरण ३ परतावा) नियम २०१६, बेळाबेळी सुधारणा करण्यात सान्यावनाल ('नियम'), याच्या तस्तुदीच्या सदर्पात, सर्व समभाग ज्यांच्यावरीक रात्म सात वर्षाच्या कालावधीचा लामांश मिळालेला नाही किया भागधारकाद्वारे वाटा करण्यात आलेला नाही, आयर्डपीएम पाधिकरागच्या डॉमंट खा यामध्ये जमा करायात येतील.

आर्थिक वर्ष २०५४-५४ च्या दसन्या अंतरिम लागाशातर दावा करण्यासातीची अंतिम तारीख १४ मार्च, २०२४ अशी आहे. ज्या भागधारकाती वितीय वर्ष २०१३-१४ साठी व तदनतरकम सर्व वर्षांसाती ए ऱ्या अलारेम लामाण रकमेवर दाया केवांला नाही आणि परिवासी अन्य ती कारपोहट कृती करण्यासाठी ज्याने शंअसे आयर्डपीएकमध्ये हस्तातरीत करण्यासाठी पात्र आहेत त्या ग्रंबधित भागधारकांना (त्याच्या नींदर्णीकृत प्रद्याहर) कपनीने स्वतंत्र संपर्कव्यवहार प्रदर्शलो आहे. सदर माहिती कंपनीच्या बनसाइटवर उपलब्ध आहे.

भागकावन्ता अवस्थक दश्तरेकत है जानीच्या केसाम्रद्धार <u>investorservices@greavescotion.com</u> येथे किया अपनीच्या राजस्तुम ग शजर ट्रान्सकर एजनाता ginward.ns@kfintech.com बेथे शब्यती २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पातवच्याची चित्तंती करण्यात येत आहे. माराधारकाबाडून वैध दावा मान न आल्यास, सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार, कपनी पुढील जॉमध्याही सूदनेशियाय लामाश आणि संबंधीत समझा। आयईवीएक खाल्यामध्ये हरतातरीत करेत.

क्या भागचारकाने राभभाग है आयहेगीएक प्राधिकरणाच्या डीमेंट खन्यामध्ये हरलांतरीत करण्यासाठी पा। आहेत. त्या पागश्रारकांचा पूर्ण तपशील कंपनीच्या www.greavescotton.com य वंबलाइएकर बाग्नीने अवलोड केलेला आहे.

कुच्या है लक्षात ध्याबे की दाया न केलेंल्या लामाशाच्या नक्मेसारी आणि नदर निवसानुसार आयहपीएक खावगात तस्तांतरीत कैलेल्या समामागासाती कंपनीविकक् कीणताही दावा अस्मान नाही कपया याचीही नोंद्र च्यावी की अशा हरनांतरगाच्तर, भागधारक हरनांतरीत भागांवर त्यावरील लाभाशासङ आराहचीव्या खल्यादून दावा करू भक्तात, वरासानी तपशील www.iepf.gov.in

या विषयायरील को पत्याडी माहितीसाठी/त्यष्टीकरणाताठी, संबंधित भागधारक कपनील investorservices@greavescotton.com वर लिट् शक्तील किया केवनीचे रजिस्ट्रार अंड ट्रान्सफर एकट काफेन टेक्नोलीकिस प्राच्योट लिगिटेड याच्याशी, 'कार्या शेलेनियम टांवर वी' पत्राद क ३० आणि ३२, १५वरनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमपुत्रा, गार्चाबोदली, हेदाबाद-५०७ ७३२ टॉल की क्रमांक १८००३४५४००१ ईमेंल <u>Binward.ris@klintech.com</u> वेश रापके

गीवल कॉटन लिपिटेडलांडी

GREAVES

उस्तीद वास मुख्य - वायदेविशयक, संतर्गत लेखाप रेसक ०५ विसंबर, २०२० आणि कंपनी सचिव

# कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि कार्यालय: ५०२, टॉवर-ए, पेनीनसुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ Capital Diseased Company Scientific सर्कल कार्यालय:- कॅप्री ग्लोबल कॅपीटल लिमिटेड २ रा मजला, ३ बी पुसा रोड राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-४४०००५

जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल मॅसेटस् ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्यरिटी इटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमुद पढील व्याजाच्या अधीन राहील.

अ. क्र.	कजेदार, हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनाक आणि रक्कम	कब्जाचे दिनाक
8.	(कर्ज खाते क्र. एलएनएमएम एमयुएम००० टीएल०००२२११ चे आमचे मुंबई शाखा) हरशेले ट्रॅव्हल्स (कर्जदार) प्रविण भास्कर राव, सुमालिनी प्रवीन राव (सह-कर्जदार)	सध्याचे आणि भविष्यातील त्यावरील बांधकामित फ्लॅट क्र. २०३, मोजमापित ४८६ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र, २रा मजला, ए-विंग, इमारत-५, ज्योती इमारत क्र.५ को-ऑप. हौ.सो. लि. येथे स्थित ज्योती कॉम्प्लेक्स, संतोष नगर, जन. ए.के. वैद्य मार्ग सीटीएस क्र. ६४१, एस.क्र. २४७, एच.क्र. १,	२९-०२-२०२० रु. ५३,९३,२६७/-	08-88-8080
ठिकाप	ग : नागपुर दिनांक : १२/१२/२०२०	गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६५ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लो	बल कॅपिटल लिमिटेडव	<b>िरता</b> (सीजीसीएल)



# DNS BANK डॉविवली नागरी सहकारी वैक लि. (मल्टीस्टेट शेंडगुल्ड को-ऑपरेटीव्ह बँक)

मध्यावर्ती कार्यालयः मधुकुंज, प्लॉट क्र. पी-५२, एम.आय.डी.सी., फेज २, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) ४२१२०४.

# जाहीर सूचना

खालील कर्जदारांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्जे घेतली आहेत त्यांना ह्याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या नावाच्या समोर खाली नमूद करण्यात आलेल्या थकीत कर्जाचा भरणा करावा. जर त्यांना नमूद कर्जाचा भरणा करता न आल्यास बँक त्यांच्याकडे गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव खाली नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर दि. ३०/१२/२०२० रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	कर्ज खात क्र	शाखा	थकात रक्कम (रु.)
9	श्री. तेजस सुरेश जाधव	06660060060080		२८.११.२०२० अनुसार ५,०४,७०९.३० अधिक त्यावरील व्याज
5	श्री. जालिंदर गणपत मोरे	0786000008008870		११.११.२०२० अनुसार ६६,३१९.०१ अधिक त्यावरील व्याज
3	श्री. योगेश रामचंद्र कळमकर	08969000008008270	महाड शाखा	१८.११.२०२० अनुसार ४,९९,८५१.२० अधिक त्यावरील व्याज
8	श्री. विनोद सखाराम कांबळे	005500050008500		१५.११.२०२० अनुसार  १,८४,८९४.८४ अधिक त्यावरील व्याज
ч	श्री. धनंजय विजय दळवी	06580030008444		०१.१२.२०२० अनुसार २,२१,९५१.०० अधिक त्यावरील व्याज

लिलाव ठिकाण : स्नेह बिल्डींग, १८८५/८६, एम. जी. रोड, नवी पेठ, महाड, जिल्हा रायगड ४०२३०१ बँक कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे/रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत.

दिनांकः १२/१२/२०२० \* उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.

# ECO RECYCLING LIMITED

CIN: L74120MH1994PLC079971 422, The Summit, near WEH Metro Station, Andhen-Kurta Road, Andheri (East), Mumbai 400093



सर महाव्यवस्थापक

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.

						(	Rs. In Lacs
П				Un-Audited			Audited
Sr.	LASTA .	4		Standalone			
no.	Particulars Total Income from Conventions	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09.2019	Half Year Ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2019	Year ended 31,03,2020
2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period/year before tax and	239	391	209	630	550	1,321
3.	exceptional items Net Profit/(Loss) for the period/year before tax but after	.37	150	21	187	59	123
4	extraordinary items Net Profit (Loss) for the period/year after tax and	.37	150	21	187	59	123
П	extraordinary items	150.	150	21	187	59	112
5	Total Comprehensive Income for the period/year	(3)	268	(45)	77	(100)	(14)
6	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1.930	1,930	1,930
7	Reserves (excluding revaluation reserve)		10 en	200	3.4	12	(12)
8	Basic for discontinued & continuing operations	0.19	0.78	0.11	0.97	0,33	0,61
9	Diluted for discontinued & continuing operations	0.19	0.78	0.11	0.97	0.33	0.61

						()	Rs. In Lacs
П				Un-Audited			Audited
Sr.				Consolidate	ed	30 to	
no.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09,2019	Half Year Ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2019	Year ended 31.03.2020
1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period/year before tax and	239	391	209	630	550	1.322
3	exceptional items Net Profit/(Loss) for the period/year before tax but after	43	150	20	194	59	122
4.	extraordinary items Net Profit/(Loss) for the period/year after tax and	43	150	20	194	59	122
П	extraordinary items	43	150	20	194	59	111
5	Total Comprehensive income for the period/year-	3	268	(46)	.77	(100)	(16)
6.	Paid-up Equity Share Capital	+	1914	1.930	1.930	1.930	16
7	Reserves (excluding revaluation reserve)	8	W.E	1.73	4	7.9	(17.1)
8.	Basic for discontinued & continuing operations	0.22	0.78	0.11	1.00	0.30	0.60
9	Diluted for discontinued & continuing operations	0.22	0.78	0.11	1.00	0.30	0,60

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com).

For Eco Recycling Limited Managing Director

# स्चना

फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : फोर्ब्स बिल्डिंग, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१

प्रस्तुत नोटिसीद्वारे कळवण्यात येते की कंपनीच्या खालील नमूद केलेल्या समभागांचे दिलेले प्रमाणपत्र गहाळ झालेले आहे. सदर समभागांचे नवीन प्रमाणपत्र मिळणे करिता अर्जदाराने कंपनीला अर्ज केला आहे. कंपनीचे धारकांना / अर्जदारांना सूचित करण्यात आलेले आहे की, आई.ई.पी.एफ.चे नियमानुसार सदरचे समभाग हे आई.ई.पी.एफ.कडे हस्तांरित केलेले आहेत.

तरी सदर समभागांबाबत कोणत्याही इसमास हक, अधिकार सांगावयाचे असल्यास त्यांनी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयास प्रस्तुत नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत कळवावे, अन्यथा कंपनी समभाग धारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता नव्याने दाखले देईल.

धारकाचे नाव आणि एकुण समभाग आणि खाते क्रमांक जर काही जॉईट धारकाचे नाव

कविता के बोरडिया 🛮 रु. १०/- प्रत्येक २८५ शेअर्रा १२५००५४३ ते १२५००८२७

ठिकाण : पुणे यारकाचे नाव / अर्जदाराचे नाव दिनांक १०/१२/२०२० कविता के चोरडिया आणि कुसूम के चोरडिया

## जाहीर सूचना

के.डी. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०० ५६ स्थि गाव विले पार्ले, तालुका अंधेरी चे धारक सिटीएस ३९६, ३९६/-१ ते ४ मोजमापित ९४०.२ चौरस मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग आणि विभागाचे मालक श्रीम. विमला शामसुंदर व्यास आणि श्री. दिनेश शामसुंदर व्यास चे

कोणत्याही व्यक्तीस मिळकत, आणि/किंवा फ्लोअर स्पेस इंडेक्स/ विकासात्मक पोंटेन्शियल किंवा त्याच्या कोणत्याही भागासंबंधित कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसबंध, लाभ, दावा, धारणाधिकार किंवा मागणी असल्यास, वारसा, शेअर, विक्री, अभिहस्ताकंन, अदलाबदल, बक्षीस, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, ताबा, भार, इच्छापत्रिकरण सुविधाधिकार, ताबा, भोगवटा,पोटगी, विकास हक्क, संयुक्त उपक्रम, कायद्याचे कोणत्याही कोर्टाचे आदेश किंवा हुकुम किंवा कोणतेही करारपत्र, पॉवर ऑफ ॲटर्नी किंवा याशिवाय कोणत्याही प्रकरच्या मार्गे लिखित realestate@bathiyalegal.com किंवा निम्नस्वाक्षरीकारांना सबळ पुराव्यांच्या नोटरी केलेल्या प्रमाणीत सत्य प्रतींसह एकत्रित सूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास कोणतेही असे दावा आणि असे हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी (कोणतेही) सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे समजले जाईल आणि/किंवा बंधनकारक राहणार नाही. वर उल्लेखित परिशिष्ट:

के.डी. रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०० ५६ स्थि गाव विले पार्ले, तालुका अंधेरी चे धारक सिटीएस ३९६, ३९६/-१ ते ४ मोजमापित ९४०.२ चौरस मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबध्दः

उत्तरेकडून किंवा पासून: ॲक्मी इमारत दक्षिणेकडून किंवा पासून: व्हि.एम. रोड पश्चिमेकडून किंवा पासून: झोपडपट्टी द्वारे भोगवट्यात असलेले नाल्ला जिमन. पूर्वेकडून किंवा पासून: के.डी. रोड दिनांक १२ डिसेंबर, २०२०

बाथीया लिगल

९०९, हबटाऊन सोलारिस, इस्ट वेस्ट फ्लायओवर जवळ एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पू), मुंबई ४०००६९

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समक्ष मुंबई बच, न्यायालय ॥

सीए(सीएए) क्र. २७६१/एमबी-॥/२०१९ सीए(सीएए) क्र. ३०८७/एमबी-॥/२०१९ सीए(सीएए) क्र. २९२४/एमबी-॥/२०१९

कंपनी योजना याचिका क्र. ९५२/एमबी.॥/२०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात;

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुदी आणि वेळोवेळी अंमलात आणण्यात आलेल्या नियमांच्या प्रकरणात; आणि अरोमा केमिकल्स एजन्सिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी - १)

अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी - २)

आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधीत भागधारक आणि धनको (हस्तांतरीती कंपनी) यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या बाबतीत. अरोमा केमिकल्स एजन्सीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड,

कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये विधिसंस्थापित कंपनी ज्यांचे कार्यालय येथे १२, पेनिन्सुला सेंटर, एस एस राव रोड, परेल, मुंबई - ४०० ०१२, महाराष्ट्र.

अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये विधिसंस्थापित कंपनी ज्यांचे कार्यालय येथे १२ए, पेनिन्सुला सेंटर, एस एस राव रोड, परेल, मुंबई - ४०० ०१२, महाराष्ट्र,

...याचिकाकर्ती कंपनी क्र.२ आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ अन्वये विधिसंस्थापित कंपनी ज्यांचे कार्यालय

येथे ११०१-११०३, बी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉप्म्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०० ०५१, महाराष्ट्र. ...याचिकाकर्ती कंपनी क्र.३

याचिकेची सूचना

...याचिकाकर्ती कंपनी क्र.१

अरोमा केमिकल्स एजन्सिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी क्र. १ हस्तांतरक कंपनी - १ आणि अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता कंपनी क्र. २/ हस्तांतरक कंपनी - २ सह आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, याचिकाकर्ता

कंपनी क्र. ३/ हस्तांतरिती कंपनी द्वारे सादर कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधिन्यायाधिकरण, मुंबई स्पेशल बेंच द्वारे २२ जुलै, २०२० रोजी दाखल केली. सदर याचिका कंपनी प्रकरणे हाताळणाऱ्या सन्मा. न्यायाधिकरणासमक्ष दिनांक १३ ऑगस्ट, २०२० रोजीस निश्चित करण्यात आली आहे. सदर सन्मा. न्यायाधिकरणाने १४ सप्टेंबर, २०२० रोजी याचिका मंजूर केली. याचा निष्कर्ष, अरोमा केमिकल्स एजन्सिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि अल्केमी एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड आता आयएमसीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सह नियुक्ती तारिख म्हणजेच

१२ डिसेंबर, २०२० रोजी दिनांकीत. सही / - राजेश शाह अँड कं. - याचिकाकर्त्यांसाठी वकील, १६, ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगीनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

एप्रिल, २०१९ रोजीपासून एकत्रित झाल्या आहेत.

School of Environment & Architecture, Suvidyalaya, Eksar Road,

Borivali West, Mumbai-400091. +91 865500 2156 | contact@sea.edu.in | www.sea.edu.in

Affiliated to University of Mumbai | Approved by Council of Architecture

COA CODE: MH76 | DTE CODE: 3488

The School of Environment & Architecture (SEA) announces a call for applications for Vacant Seats (If Any) for First Year B.Arch program for the A.Y. 2020-21. The categorywise distribution of the seats will be put up on the website at the end of the CAP Rounds.

The seats will be allotted based on the rules mentioned in the Information Brochure for Admissions to Undergraduate Technical Courses published by Govt. of Maharashtra, State Common Entrance Test Cell.

Kindly apply to the school by filling up the online application form between 16th December to 31st December 2020 and completing the procedure as per the admission process mentioned on our website. The detailed schedule for the vacant rounds is published on our website. Admissions for Vacant Seats will continue till the seats are filled in or upto the Admission Cut Off date as declared by the government authorities.

# जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, आमचे अशील, श्री. सिद्धेश संजाया प्रधान आणि सौ. भारथी संजाया प्रधान (ह्यानंतर उल्लेख "आमचे अशील") ह्यांचा श्री. दिलिप एच. चैनानी (ह्यानंतर उल्लेख "मालक") यांच्याकडून गाव वांद्रे, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील सोमनाथ लेन, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५० येथे स्थित असलेल्या सर्व्हें क्र. १२७-ए व १२८ धारक सीटीएस क्र. सी/३७, सी/३८ आणि सी/३९, प्लॉट क्र. १ असलेल्या त्या सर्व अखंड जिमनीवर उभ्या दिनॅको किरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र. बीओएम (डब्ल्युएचओ)/एचएसजी/(टीसी) २३२६ सन १९८८) (ह्यापुढे उल्लेख **''सोसायटी''**) नावाच्या सोसायटीच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील सुमारे ४१५ चौरस फुट (कार्पेट एरिया) मोजमापित फ्लॅट क्र. ३०२ (ह्यापुढे उल्लेख ''फ्लॅट'') मधील त्यांचे सर्व लाभार्थी अधिकार, हक्क आणि हितसंबंध सोसायटी मधील मालकांच्या सभासदत्व अधिकारांसह (सोसायटीने जारी केलेल्या प्रत्येकी रु. ५०/-च्या विभिन्न क्रमांक ३६ ते ४० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ८ ने सिद्ध होणारे) एकत्रितपणे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. ह्या निमित्ताने हे कळवण्यांत येते की. आमच्या अशिलांनी मालकांच्या एकमेव कायदेशीर वारस श्रीमती अनविता डी. चैनानी यांची संमती मिळवली

कोणत्याही निगम निकायसह कोणत्याही व्यक्तींचा सदर फ्लॅट मध्ये विक्री. भार. अदलाबदल, दान, भाडेपट्टा, पोट-पट्टा, धारणाधिकार, कुळविहवाट, वारसा, गहाण किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा आणि/किंवा आक्षेप किंवा कोणताही हितसंबंध असल्यास त्यांनी तसे आम्हाला लेखी स्वरुपांत सुयोग्य कागदोपत्री पुराव्यांसह आमच्या कार्यालयीन पत्त्यावर मे. जे. सागर असोसिएट्स ॲडव्होकेटस ॲंड सॉलिसिटर्स, वकील्स हाऊस, १८ स्प्रॉट रोड, बॅलॉर्ड इस्टेट, मुंबई - ४००००१ येथे ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत (सप्ताह अखेर व सार्वजनिक सुट्ट्यांसह) अधिसूचित करावे. कसूर केल्यास, असे समजण्यांत येईल की, उपरोक्त मालक हे फ्लॅटचे निर्विवाद मालक आहेत आणि सदर फ्लॅट सर्व भारांपासून मुक्त आहे आणि असे कोणतेही दावे किंवा आक्षेप असल्यास त्यांची कोणतीही दखल न घेता व असल्यास ते शाश्वतपणे सोडून दिल्याचे गृहीत धरून हक्क तपासण्याचे प्रकरण व खरेदी आणि विक्री औपचारिकता पूर्ण केल्या जातील आणि अशा दावे किंवा आक्षेपांची कोणतीही दखल न घेता देवाणघेवाण पूर्ण केली जाईल. दिनांक : १२ डिसेंबर, २०२०

> श्री. प्रतिक पवार जे. सागर असोसिएट्स ॲडव्होकेटस ॲंड सॉलिसिटर्स

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of Mr.Rajesh M. Talreja, Mr. Radhakrishna G Wadhwan, Mrs. Kirti Gul Chandni, Ms Shaila Gordhandas Wadhwani, Mr.Himanshu A Punjabi, Mrs. Anu Pankaj Sabarwal, Mr.Kamiesh V Raneja, Mrs Asha G Bajaj, Mr.Mahendra M Talreja, and Ms. Vineeta M Taireja to the said property (as described more particularly in the Schedule hereinunder infra), who acquired the same in the capacity of being the sole surviving heir of Mr.Sobhraj Kewalram Sahetia and his daughter Mrs. Jankibai Sewaram Chhabria

Any person having any claim in respect of the above referred premises or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of fitte or beneficial interest under any trust, right of prescription, or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsgever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 310, Sal Chambers, Near Santacruz Raliway Station East, Mumbal 400 055 within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived

and/or abandoned. SCHEDULE

All that piece and parcel of land numbered Plot 19 admeasuring 214.60 square metres or thereabout along with Semi detached house marked A situate at CTS No.360 of Village Vadhvali Taluka Chembur, Mumbai 400071: Dated 12" day of December, 2020

M/s AK Legal Partners, Advocates

लोहा इस्पात लिमिटेड-दिवाळखोरीतील

परिसमापक: सीए अनिल गोयल

परिसमापकांचा पत्ता: ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-।, नवी दिल्ली-११००४८. इमेल: assetsale1@aaainsolvency.in, lohaispat@aaainsolvency.com

इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मत्तेची ई-लिलाव विक्री

लिलावाची तारीख आणि वेळ : २४ डिसेंबर, २०२० रोजी द्. ०३.०० ते सायं. ०५.०० इअर सादर करण्याची अंतिम तारीख: २३ डिसेंबर, २०२० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) दिनांक **२६ एप्रिल,** २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे **(जो २६ जून, २०१८ रोजी कळविला होता)** सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांनी नियुक्त केलेल्य

परिसमापकांकडून दिवाळखोरीतील मत्तेचा उर्वरित भाग असलेल्या **लोहा इस्पात लिमिटेड (दिवाळखोरीतील**) च्या मालकीच्या मिळकती आणि मत्तेची विक्री. विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://aaa.auctiontiger.net मार्फत निम्नस्वाक्षरींद्वारे विक्री केली जाईल.

मत्ता	ब्लॉक	राखीव किंमत	इअर रक्कम	वाढविण्याचे मूल्य
प्लांट आणि मिशनरी येथे प्लॉट क्र. ए-७९, एमआयडीसी, तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट, गाव पेंढार, तालुका- पनवेल, जिल्हा रायगड.	ए	२.३० कोटी	२३ लाख	१ लाख
प्लांट आणि मिशनिरी येथे प्लॉट क्र. ए-६९, एमआयडीसी, तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट, गाव पेंढार, तालुका- पनवेल, जिल्हा रायगड.	बी	३.८५ कोटी	३८ लाख	१ लाख
<b>एलांट आणि मिशानरी</b> येथे सर्व्हें क्र. २ (हिस्सा क्र. १, २, ४, ४/ए, ५ आणि ६), सर्व्हें क्र. ४, (हिस्सा क्र. १,२), सर्व्हें क्र. ५ (हिस्सा क्र. १/ए, १/बी, १/सी/२, २,३,४) सर्व्हें क्र. ६, (हिस्सा क्र. २,३), सर्व्हें क्र. ७ (हिस्सा क्र. १/ए/१, १/ए/२, १/ए/३, १बी, १/सी, १ डी, २ आणि ३), सर्व्हें क्र. ९६ येथे गाव रानसइ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा–रायगड.	सी	५४ कोटी	५.४ कोटी	३ लाख
जमीन (धारणमुक्त १८.७९ एकर) येथे सर्व्हें क्र. २ (हिस्सा क्र. १, २, ४, ४/ए, ५ आणि ६), सर्व्हें क्र. ४, (हिस्सा क्र. १,२), सर्व्हें क्र. ५ (हिस्सा क्र. १/ए, १/बी, १/सी/२, २,३,४) सर्व्हें क्र. ६, (हिस्सा क्र. २,३), सर्व्हें क्र. ७ (हिस्सा क्र. १/ए/१, १/ए/२, १/ए/३, १बी, १/सी, १ डी, २ आणि ३), सर्व्हें क्र. ९६ येथे गाव रानसइ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा–रायगड.	डी	११.७७ कोटी	१.२ कोटी	२ लाख
जमीन (धारणमुक्त १८.७९ एकर), जमीन आणि शेड येथे सर्व्हे क्र. २ (हिस्सा क्र. १, २, ४, ४/ए, ५ आणि ६), सर्व्हे क्र. ४, (हिस्सा क्र. १,२), सर्व्हे क्र. ५ (हिस्सा क्र. १/ए,१/बी,१/सी/२,२,३,४) सर्व्हे क्र. ६, (हिस्सा क्र. २,३), सर्व्हे क्र. ७ (हिस्सा क्र. १/ए/१,१/ए/२,१/ए/३,१बी,१/सी,१डी,२ आणि३), सर्व्हे क्र. ९६ येथे गाव रानसइ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा–रायगड.	-fox	२७.०२ कोटी	२.७ कोटी	२ लाख
जमीन आणि श्रेडसह प्लांट आणि मिशनरी येथे सन्हें क्र. २ (हिस्सा क्र. १, २, ४, ४/ए, ५ आणि ६), सन्हें क्र. ४, (हिस्सा क्र. १,२), सन्हें क्र. ५ (हिस्सा क्र. १/ए, १/बी, १/सी/२, २,३,४) सन्हें क्र. ६, (हिस्सा क्र. २,३), सन्हें क्र. ७ (हिस्सा क्र. १/ए/१, १/ए/२, १/ए/३, १बी, १/सी, १डी, २ आणि ३), सन्हें क्र. ९६ येथे गाव रानसइ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा–रायगड.	एफ	६९.२५ कोटी	६.९ कोटी	५ लाख
जमीन (धारणमुक्त १८.७९ एकर), बिल्डिंगसह प्लांट आणि मिशनरी येथे सर्व्हें क्र. २ (हिस्सा क्र. १,२,४, ४/ए, ५ आणि ६), सर्व्हें क्र. ४, (हिस्सा क्र. १,२), सर्व्हें क्र. ५ (हिस्सा क्र. १/ए, १/बी, १/सी/२, २,३,४) सर्व्हें क्र. ६, (हिस्सा क्र. २,३), सर्व्हें क्र. ७ (हिस्सा क्र. १/ए/१, १/ए/२, १/ए/३, १बी, १/सी, १ डी, २ आणि ३), सर्व्हें क्र. ९६ येथे गाव रानसई, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा-रायगड.	जी	८१.०२ कोटी	८ कोटी	१० लाख

१. ई-लिलाव हा मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार, मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ॲक्शन टायगर) यांच्यामार्फत 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही

२. परिसमापकांकडे कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणत्याही वेळी लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी अधिकार राहतील. ३. परिसमापकांना ब्लॉक एफ म्हणजेच इमारत, शेडसह प्लांट आणि मशिनरीकरिता बोली प्राप्त न झाल्यास परिसमापक ब्लॉक डी करिता बोली स्वीकारणार नाहीत म्हणजेच परिसमापक

जर तेथे ब्लॉक एफ करिता यशस्वी बोली असल्यास ब्लॉक डी करिता फक्त यशस्वी बोलीदार घोषित करतील, तसेच. ४. परिसमापकांनी सी ते एफ मधील सर्व इतर ब्लॉक्सकरिता प्राप्त बोलीवर प्लांट आणि मशिनरीसह जमीन आणि इमारतीकरिता एकत्रित ब्लॉक्स जी च्या लिलावासाठी प्राधान्य देण्याच

५. बोलीचे प्राधान्य हे ब्लॉक डी करिता प्राप्त बोलीवर ब्लॉक ई करिता देण्यात येईल. जर तेथे ब्लॉक ई करिता कोणतीही यशस्वी बोली असल्यास तेच प्राधान्य विचारात घेण्यात येईल ६. बोलीचे प्राधान्य हे ब्लॉक सी, डी आणि ई करिता प्राप्त बोलीवर ब्लॉक एफ करिता देण्यात येईल. जर तेथे ब्लॉक एफ करिता कोणतीही यशस्वी बोली असल्यास तेच प्राधान्य विच

सर्व अटी आणि शती या बोली सादर करणे आणि प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी एएए इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स एलएलपी यांची वेबसाईट म्हणजेच https://insolvencyand/ ruptcy.in वर पाहणे आवश्यक आहे. परिसमापकांना lohaispat@aaainsolvency.com वर संपर्क करता येईल.

अनिल गोयत

लोहा इस्पात लिमिटेडच्या खटल्यातील परिसमापक आयबीबीआय (रजि. क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-१८/१०२५३) पत्ता : ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-।, नवी मुंबई-११० ०४८ ईमेल : assetsale1@aaainsolvency.com , anilgoel@aaainsolvency.com

संपर्क क्र. : श्री. पुनीत सचदेवा : +९१-८८००८६५२८४, ०११-४६६६ ४६२५

ठिकाण: नवी दिल्ली

दिनांक: १२.१२.२०२०

ठिकाण: महाराष्ट्र

दिनांक : १०.१२.२०२०



दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड राष्ट्रीय कार्यालय: एचडीआयएल टॉवर्स, बी विंग, ६ वा मजला, १९, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-

शाखा कार्यालय: धिरज बाग, बिल्डिंग ए तळमजला आणि १ला मजला, एक्सिस बँक मागे, मोनालिसा बिल्डिंग समोर, आग्रा रोड, हरि निवास सर्कल, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटररेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ('सदर कर्जदार') ज्या खाली वर्णनही केले आहेत त्या, त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यास सांगितले होते. वरील बाबतीत, याद्वारे पुन्हा एकदा सदर कर्जदारांना सूचना देऊन ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांत खाली दर्शवलेली रक्कम, दिलेल्या तारखे(खां) पासून प्रदानाच्या आणि किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत, सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार सहवाचता अन्य कोणत्याही दस्तावेज /लिखित अंतर्गत देय असलेल्या सदर मागणी सूचनेत दिलेल्या तपशिलाप्रमाणे पुढील व्याजासह डीएचएफएलला प्रदान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत

कर्जदार/हमीदारांची नावे	एनपीएफ तारखेसह मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)
(अकोला शाखेचा एलसी क्र. ००००१७९३) अब्दुल जामिल अब्दुल नाबी (कर्जदार)	१९-०८-२०२०/ रू. १५८३६७/- (रूपये एक लाख अञ्चावन्न हजार तीनशे सदुसष्ट मात्र) एनपीए (०१-०४-२०२०)	प्लॉट क्र. ५१४, सीट क्र. १२, गुलाबवाडी मो रिसोड, जि. वाशिम, वाशिम, महाराष्ट्र.
(औरंगाबाद शाखेचा एलसी क्र. ००००१६१८) प्रितम प्रकाशराव कुलकर्णी (कर्जदार) प्रणिता भानुदास जोशी (सह-कर्जदार १)	१९-०८-२०२०/ रू. ६३४४९०/- (रूपये सहा लाख चौतीस हजार चारशे नव्वद मात्र) एनपीए (०१-१०-२०१८)	फ्लॅट क्र. १७, एकता स्वरूप गट क्र. ३, प्लॉट क्र. १४६, सातारा, एकता हॉटेल जवळ, औरंगाब औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००५.
(औरंगाबाद शाखेचा एलसी क्र. ००००४६५६) निलेश भाऊसाहेब पवार (कर्जदार) जयश्री निलेश पवार (सह–कर्जदार १)	१९-०८-२०२०/ रू. ७६९३४६/- (रूपये सात लाख एकोणसत्तर हजार तीनशे सेहेचाळीस मात्र) एनपीए (०१-०५-२०२०)	रॉ हाऊस क्र. ए-४०, गट क्र. १८/१, निसर्ग सि निसर्गपूर येथे, काका साहेब शाळेजवळ, ता. कन्न अबाड औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११४७.
(अकोला शाखेचा एलसी क्र.०००७५४६) दिलिप जी. पवार (कर्जदार) ज्योती दिलिप पवार (सह- कर्जदार १)	१९–०८–२०२०/ रू. ४०६१६५/– (रूपये चार लाख सहा हजार एकशे पासष्ट मात्र) एनपीए (०१–०३–२०२०)	प्लॉट क्र. ४८, सिव्हिल कॉलनी, देऊळगाव रा सिव्हिल सोसायटी जवळ, बस स. जवळ, बुलढा बुलढाणा, महाराष्ट्र-४४३२०४.
(स्वारगेट शाखेचा एलसी क्र. ००००२६७८) अशफाक इसाक शेख (कर्जदार) इसाक अब्दुल शेख (सह–कर्जदार १)	०९-०९-२०२०/ रू. ४३८००६/- (रूपये चार लाख अडोतीस हजार सहा मात्र) एनपीए (०१-०२-२०२०)	फ्लॅट क्र. ७, २रा मजला, दत्तकृपा अपार्ट., सीटीएस ९१७ आणि ९१८, फराटे गल्ली, दौंड, पुणे, महार ४१३८०१.
(पुणे–गेरा जंक्शन शाखेचा एलसी क्र. ०००४२२६५) अजित अमृत जामदार (कर्जदार) शैलजा अजित जामदार (सह कर्जदार १)	०९-०९-२०२०/ रू. ८१७२८८/- (रूपये आठ लाख सतरा हजार दोनशे अठ्ट्याऐंशी मात्र) एनपीए (०१-०२-२०२०)	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, बिल्डिंग क्र. ए, यु पार्क, अनु.क्र. ४३ भाग, कोंधावा ख., पुणे, प महाराष्ट्र–४११०४८.
( नागपूर शाखेचा एलसी क्र. ००००६९६३) रमेश भाऊराव तळवेकर (कर्जदार) सुरेखा रमेश तळवेकर (सह कर्जदार १) स्वप्निल रमेश तळवेकर (सह कर्जदार २)	२६-०९-२०२०/ रू. ३८८४६५/- (रूपये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पासष्ट मात्र) एनपीए (०९-०३-२०२०)	फ्लॅट क्र. ५, राधारामन नगरी १, प्लॉट क्र. २३/ नरसाळा रोड, दिघोरी, नागपूर, महाराष्ट्र-४४१११०
(पुणे–गेरा शाखेचा एलसी क्र. पीयुएन३४४२८) वास्तु निकेत प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)	२६-०९-२०२०/ रू. ६५८७३६८/- (रूपये पासष्ट लाख सत्याऐंशी हजार तीनशे अडुसष्ट मात्र) एनपीए (०१-०४-२०२०)	गाव लोहगाव, पुणे, महाराष्ट्र-४११०४७.
(स्वारगेट शाखेचा एलसी क्र. ००००१३२६) भारती नारायण चव्हाण (कर्जदार) सोमनाथ नारायण चव्हाण (सह-कर्जदार)	२६-०९-२०२०/ रू. १२४९२१/- (रूपये एक लाख चोवीस हजार नऊशे ऐकवीस मात्र) एनपीए (०१-०५-२०२०)	फ्लॅट क्र. १०६, १ला मजला, विंग ए, गट क्र. ८/१, जुना १८६४, पायलेट हेरिटेज, मेदानकर व चाकण, पुणे, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१.
(पुणे शाखेचा एलसी क्र. ००००९५४७) भारती नारायण चव्हाण (कर्जदार) सोमनाथ नारायण चव्हाण (सह–कर्जदार)	२३–१०–२०२०/ रू. ४१०३६९/– (रूपये चार लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर मात्र) एनपीए (०१–०४–२०२०)	फ्लॅटक्र. १०६, १ला मजला, विंग ए, पोलिट हेरिटेज क्र. ४६८/१, मेदानकरवाडी, चाकण, पुणे, ए महाराष्ट्र-४११००१.
(कोल्हापूर शाखेचा एलसी क्र. ००००१६९४) मारूती रामचंद्र भिसे (कर्जदार) सुमन मास्ती भिसे (सह–कर्जदार १)	२३-१०-२०२०/ रू. २४०७०९०/- (रूपये चोवीस लाख सात हजार नव्वद मात्र) एनपीए (०१-०२-२०२०)	मेल ताल पन्हाळा काडोली वाघबीळ रोड, कांडोली प ३ कि.मी., काडोली, कोल्हापूर, महाराष्ट्र-४१६११४
(सांगली शाखेचा एलसी क्र. ०००००५६६) ऋतुराज किशोर ताडे (कर्जदार) शशिकला किशोर ताडे (सह कर्जदार १) सशिल शंकर ताडे (सह कर्जदार २)	२३-१०-२०२०/ रू. ५११०५३५/- (रूपये ऐकावन्न लाख दहा हजार पाचशे पस्तीस मात्र) एनपीए (०१-०२-२०२०)	प्लॉट क्र. ६, स.क्र. ६८०/१, यालज मळा सांगली फॉर्च्युन प्लाझा जवळ, बिग बाझार जवळ, इचरकर कोल्हापूर, कोल्हापूर, महाराष्ट्र-४१६११५.

जर वरीलप्रमाणे डीएचएफएलला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, डीएचएफएल ॲक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांविरुद्ध सर्वस्वी सदर कर्जदारांच्या खर्च आणि परिणामांच्या जोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदर कर्जदारांना, डीएचएफएलकड्न लेखी पूर्व परवानर्ग घेतल्याशिवाय विक्री, भाडेपद्मा किंवा अन्य प्रकारे उपरोक्त मत्तांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतदींचे उद्घंघन करतील किंवा तसा प्रयत्न करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील

(प्राधिकृत अधिकारी) दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी

.freepress journal.in

December 10, 2020

Encore Asset Reconstruction Company Private Limited Encore ARC Corporate office Address : 5th Floor, Plot No. 137, Sector- 44, Gurugram - 122002, Haryar

Sale Notice for sale of immovable property Auction Sale Notice for Sale immovable Assets under the Securitisation and Rect of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule B and proviso to Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower an Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to Encore ARC ("Secured Creditor"), the possession of which has been taken by the Authorised Office of the Secured Creditor will be sold on "As is where is" "As is what is" and "Whateve there is" basis on 28-12-2020, for recovery of Rs.2,64,34,268.08/- (Rupees Two Crore Sixty Four Lacs Thirty Four Thousand Two Hundred Sixty Eight and Paisa Eight Only due to the Secured Creditor as on 31.07.2016 from M/s, Amar Metals, Mr. Niti Pravinkumar Jain, Mr. Pravinkumar Futermal Jain and Mrs. Mita Nitin Jain (Borrowers Mortgagor & Guarantors) with further interest at agreed rate till date of recovery and other applicable costs and charges. The description of secured assets with details of Reserve Pric

and Lamest woney Deposit are mentioned below.		
Description of the immovable	Reserve	Earnest Money
property (Secured Asset)	Price	Deposit (EMD)
All that piece and parcel of the Industrial Gala bearing No.8		
admeasuring 558 sq.ft. built-up area on the Ground Floor in		
the building known as Vakharia Industrial Premises Co-		
Operative Society Limited, Ram Mandir Road, Goregaon -		
West, Mumbai – 400104 and the said property situated at all		
that piece and parcel of Land bearing Plot bearing No. CTS		Rs.5,00,000/-
Nos. 60(part) and 72(part) and Survey No.4, Hissa No.1(part)		KS.5,00,000/-
and being in village of Goregaon and within the Registration	(Rupees Fifty	(Rupees
District and Sub-District of Mumbai City and Mumbai subur-	(Rupees Filty	(Kupees
ban and within the limits of Mumbai Mahanagar Palika owned	Lakh Only)	FiveLakh only)
by Mr. Pravin Kumar Futermal Jain together with proportion-		i iveLakii oiliy)
ate right in the land under the building and with right to use		
and avail common areas and facilities and with right of ways		
and basements and parking made available to the said prem-		
ises along with share certificate and membership attached to		
the said premises		

n case the date of deposit of EMD & Auction date is declared public holiday then the date be automatically extended to the very next working day. The Borrowers/ Mortgagor/ Guarantors may treat this notice as 15 days Sale Notice and are

ereby given a last and final opportunity to discharge the liability in full as stated above within 15 days from the date of this notice failing which the assets will be sold as per term and conditions published in this Sale Notice as well as link provided hereunder. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secure

For any clarification/ information, interested parties may contact the Mr. Hemant Kuma Encore ARC on mobile no.+91-7728002145 or email at <a href="mailto:hemant.kumar@encorearc.com">hemant.kumar@encorearc.com</a> Date: 12.12.2020

Creditor's website i.e. http://www.encorearc.com/

Authorised Officer Encore Asset Reconstruction Company Limited

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office:

5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg,

Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058.

[Under Rule 8(1)]

**POSSESSION NOTICE** 

(Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (54

of 2002) (the said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to the below mentioned borrowers/

guaranters to repay the amount mentioned in the notice plus further interest as mentioned below within 60

days from the date of the said notice. The borrower(s)/ guarantors, having failed to repay the amount, notice

is hereby given to the under noted borrower(s), guarantors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on

him under Section 13(4) of the said Act, read with rule 8 of the said rules on the under mentioned date. The

borrower(s) /secured debtors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

the said property and any dealings with property will be subject to the charge of the Mogaveera Co-

Possession

Date of Demand

Notice & Outstanding

Amount

18/09/2020

Rs.2,38,40,979.60

(as on 31/05/2020)

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT under the instruction of my client, being the Prospective Purchaser, I am investigating the ownership, right, title and interest of MS. RESHMA SHAH, in respect of the property more particularly described in the schedule written hereunder. The Said Property is presently mortgaged with **DHFL** Save and except DHFL if any other person/s having any claim or right, title or interest whatsoever in respect of the said Flat should send their claim and/o objection in writing to the undersigned with documentary evidence in suppor thereof (and not otherwise) within 10 (Ten) days of publication of this Notice failing which, claims/objections if any shall be deemed to have been waived and not binding on my client.

### SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED

Flat No. 404 admeasuring 365 square feet built up area (i.e. equivalent to 33.90 sq. metres) on the 4th Floor o building No. 5E known as "GREEN MEADOWS" of Green Meadows Building No. 5/6 Co-operative Housing Society Ltd., situated at Plot bearing C.T.S. No. 171/14, 180 (part) & 189 (part) of Village Akurli, Taluka Borivali, lying and being at Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400101 in the Registration District of Mumbai City & Mumbai Suburban.

MANOJ K. BHATIA, Advocate BHATIA LAW ASSOCIATES 505, A-Wing, Rustomjee Sangam, Floor, S. V. Road, Santacruz (West) Mumbai – 400054, Maharashtra, Landmark: Above Kotak Mahindra Bank & Opp. Vijay Sales Tel Nos. 26104447 / 4448

Place: MUMBAI Date: 12.12.2020

#### **Public Notice**

Notice is hereby given that the Shar Certificate No 10 Dated 01/12/1970 representing five shares of Rs 50/each with distinctive Nos 46 to 50 of our Society, Deep Bella Co-op Hsg Soc. Ltd. 230 Mount Mary Road, Bandra (W), Mumbai 400050 (Reg. NO. BOM/ HSG/ 2137/69), issued to flat No 10 originally in the name of Shri. Ebrahim Sharif Noorani, AND subsequently transferred to Mrs.Bharati Biren Shah, has been reported lost /misplaced/ not tracable. A request has been received from Mrs. Bharati Biren Shah for issue of Duplicate share certificate in lieu of the above lost/ misplaced Share Certificate.

The Society hereby calls for objections if any, from any person/ institution etc. for the issue of duplicate share certificate in lieu of the lost/ misplaced one, should communicate with objection in writing to the society within 15 days from the date of publication of this notice, if no complaint / objection is received within stipulated period then the society will be free to issue duplicate share certificate The Society will neither entertain nor liable for any claim received after the stipulated period

Hon. Secretary, Deep Bella Co-op HSG. Soc. Ltd. Bandra (West), Mumbai Dated: Dec. 12, 2020

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my clients

Mrs. Hemlata Rasiklal Gala and Mr

Jigarkumar Rasiklal Gala are

negotiating with the owners Mrs. Naina

limesh Bhayani & Mr. Nimesh Rames

**Bhayani** for purchase of **Flat No.1105** or

piece and parcel of land bearing CTS

No.1132A of Village Mulund West bein

at Murar Road, Mulund (West)

Mumhai-400 080 (Said Flat) and five

shares of Rs. 250/- each bearing Nos.

316 to 320 (Certificate No. 64) of

hereinafter referred to as the "Said

Originally, **Harsukhlal A. Hemani** HUF

hrough its Karta Mr. Harsukhlal A.

lemani had purchased the said flat fron

the Promoters **M/s. Associated** 

Deed of Declaration dated 30/08/1994

along with Agreement dated 08/08/1990

annexed thereto Mrs. Naina Nimesh

Bhavani & Mr. Nimesh Ramesh Bhavani

had purchased the said property from

Harsukhlal A. Hemani HUF vide

Mrs. Naina Nimesh Bhavani & Mr

Nimesh Ramesh Bhavani have taken a

loan from IDFC First Bank against the

Any person/s except IDFC Bank First

naving any claim against or in respect of

he said property or part thereof by way o

inheritance, mortgage, possession, sale

gift, lease, lien, charge, trust

naintenance, easement, transfer, licence

either educated in any litigation o

otherwise or any other right or interes

whatsoever, are hereby required to make

he same known in writing to the

indersigned at Office No.3. 1st Floor

Supriya Heights, P.K. Road, Mulund

date of publication hereof along with

f no claim is made the transaction shal

be entered into without reference o

regard to any such purported claim o

be deemed to have been waived for all intents and purposes and no binding on

VIVEK D. RAVANI

(Advocate)

nterest in the said property which shall

proof for the said claim.

he my clients

Place · Mumbai

(W), Mumbai 80, within 14 days from the

nortgaged of the said property.

egistered Agreement for Sale dated

Construction Company vide registered

Antariksha CHS Ltd. (the Said Society)

Property").

17/07/2020.

the 11th Floor. Antariksha situate o

Sd/-

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our clients, Mr. Siddhesh Sanjaya Pradhan and Mrs. Bharathi Sanjaya Pradhan (hereinafter referred to as "our Clients") propose to purchase from Mr. Dilip H. Chainani (hereinafter referred to as the "Owner") all his beneficial right, title and interest in Flat No.302, admeasuring 415square feet or thereabouts (carpet area) on the third floor (hereinafter referred to as the "Flat") in the building of the society known as Dinaco Kiran Co-operative Housing Society Limited, (Registration No. BOM (WHW)/HSG/ (TC) 2526 OF 1988) (hereinafter referred to as the "Society") standing on all that piece and parcel of land bearing Survey No. 127-A and 128 having CTS No. C/37, C/38 and C/39 Plot No. 1, situated at village Bandra, Taluka Andheri, District Mumbai Suburban and being at Somnath Lane, Bandra West, Mumbai 400050 together with the membership rights of the Owner in the Society (as evidenced by Share Certificate No. 8 bearing distinct numbers 36 to 40 of Rs. 50/- each issued by the Society). For sake of propriety, let it be known that our Clients have also obtained the consent of Ms. AnvitaaD. Chainani, sole legal heir of the Owner.

Any person or persons including any body corporate having any claim/s and/or objection/s to or any interest in the said Flat by way of sale, charge, exchange, gift, lease, sub-lease, lien, tenancy, inheritance. mortgage, or otherwise whatsoever shall hereby notify the same in writing to us with proper documentary proof at our office addressbeing: M/s. J. Sagar Associates, Advocates & Solicitors, Vakils House, 18 Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400 001, within 14 (fourteen) days from the date of publication hereof (including weekends and public holidays), failing which it shall be presumed that the aforesaid Owner is the absolute owner of the Flat and that the Flat is free from all encumbrances and the matter of investigation of title and completion of purchase and sale formalities shall be completed without having any reference to such claim/s or objection/s, if any, and the same shall be considered as waived in perpetuity and the transaction shall be completed without any reference to such claim/s

Dated this 12thday of December 2020.

Sd/-Mr. Pratik Pawar J. Sagar Associates **Advocates and Solicitors** 

# KNS BANK R gord नागरिक सङ्ग्रमरी बैंक तिर. क The Karla Magaria Sabakari Sabak

Kurla (W), Mumbai-400 070. Tel. No. (022) 67294300 / 25034752 / 5269 Fax No. (022) 67294345 website: www.knsbl.com E-mail: hrknb@yahoo.com

(NSB/Award/231/2020-21 10.12.2020

#### **POSSESSION NOTICE**

Under rule 8 (1) Security Interest (Enforcement) Rules, 2002. Nhereas.

The Undersigned being the Authorised Officer of **The Kurla Nagarik Sahakari Bank** Ltd, having Administrative Office at 312, Commercial "A" Wing, Kohinoor City Mall, Kirol Road, Off. L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai- 400 070. under the Securitisatior and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred U/s 13 (12) read with (rule 3) of the Security nterest (Enforcement ) rules, 2002 issued a Demand Notice dated 20.06.2018 calling upon the Borrower M/s. Dheeraj Impex, Prop.Mr.Dheeraj Gulshankuma hatia to repay the amount mentioned in the Notice being Rs.2,44,73,245.57 Rupees Two Hundred Forty Four Lakhs Seventy Three Thousand Two Hundred Forty Five & Fifty Seven Paise only) in respect of Loan A/c No. CC-52 and Rs.79,09,991/- (Rupees Seventy Nine Lakhs Nine Thousand Nine Hundred Ninety One only) in respect of Loan A/c No. LNHSG-24 as on 30.04.2018 respectively plus further interest from 01.05.2018 within 60 days from the date of receipts of ne said Notice.

The Borrower M/s. Dheeraj Impex, Prop.Mr.Dheeraj Gulshankumar Bhatia having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereir elow in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 19th October 2018.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea vith the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd for an amount Rs.3,23,83,236.57 Rupees Three Hundred TwentyThree Lakhs Eighty Three Thousand Two Hundred Thirty Six & Fifty Seven Paise only) and interest thereon.

he borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 o the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

All that part and parcel of the property consisting of Shop No.2, admeasuring 330 Sq. Ft., Gr. Floor, and Godown No.31, admeasuring 330 Sq. Ft., Godown No.35 admeasuring 90 Sq. Ft., and Godown No.36, admeasuring 100 Sq. Ft., 1st Floor Bldg. No. 389/95, Kashinath Building CHS Ltd, C.T.S.No. 1048 of Bhuleshwai Division, Shaikh Memon Street, Opp. Mangaldas Market, Mumbai- 400 002 owned ov Mr. Gulshankumar Jiwandas Bhatia.

egistered Mortgage Deed S.No.BBE2/3812/2013 dated 24.06.2013.

#### (Description of Immovable Property) ermanent Alternate Accommodation for the above immovable property.

New Commercial Shop Premises of 350 sq. ft. carpet area on ground floor and 622 sq. ft. carpet area on first floor, C.T.S.No. 1048 of Bhuleshwar Division, Shaikh Memon Street, Opp. Mangaldas Market, Mumbai- 400 002. Agreement for Alternate Accommodation dated 07th April, 2016 bearing registration

No. BBE-1/3040/2016

For The Kurla Nagarik Sahakari Bank I td

Shashikant L. Abhang horised Officer

# **Authorised Officer**

Description of Immovable Properties &

owner(s) of the Secured Asset(s)

Unit No. B/12, Basement Floor, Bharat

Industrial Estate, Prakash Industrial

Premises CHS Ltd., T. J. Road, Sewree (W)

Unit No. 15,16,17,18,19 &20, Ground Floor, Ramesh Chambers, Property No. 564,

Village Sanari, Taluka Uran, Dist. Raigad.

09.12.2020 Mr. Anil Khimji Bhanushali -

Mumbai - 400015.

10.12.2020 Mr. Mahesh Karamshi Bhanushali -

### **ECO RECYCLING LIMITED**

Extract of Standalor

operative Bank Ltd., Mumbai

Mr. Mahesh Karamshi

Mr. Bharat Karsandas

Mr. Anil Khimji Bhanushali

Mr. Kishor Jethalal Bhanushali

no

1. M/s. Modfit

Bhanushali

Bhanushali

Date: 11/12/2020

Place: Mumbai

Name of the Borrower(s)/

Sureties

CIN: L74120MH1994PLC079971 422. The Summit, near WEH Metro Station, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400093

-Borrowe



(Rs. In Lacs)

				I I.a. A., alta al			A dida d
				Un-Audited			Audited
Sr.				Standalone 5 4 1			
no.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
		ended	ended	ended	Ended	Ended	ended
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	239	391	209	630	550	1,321
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and						
	exceptional items	37	150	21	187	59	123
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after						
	extraordinary items	37	150	21	187	59	123
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and						
	extraordinary items	150	150	21	187	59	112
5	Total Comprehensive Income for the period/year	(3)	268	(45)	77	(100)	(14)
5 6 7 8	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930	1,930	1,930
7	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	(12)
	Basic for discontinued & continuing operations	0.19	0.78	0.11	0.97	0.33	0.61
9	Diluted for discontinued & continuing operations	0.19	0.78	0.11	0.97	0.33	0.61
	Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th September, 2020						

						(	Rs. In Lacs
				Un-Audited			Audited
Sr.	<b>.</b>			Consolidate	ed		
no.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Half Year	Half Year	Year
		ended	ended	ended	Ended	Ended	ended
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	239	391	209	630	550	1,322
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and						
	exceptional items	43	150	20	194	59	122
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after						
	extraordinary items	43	150	20	194	59	122
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and						
	extraordinary items	43	150	20	194	59	111
5	Total Comprehensive Income for the period/year	3	268	(46)	77	(100)	(16)
6	Paid-up Equity Share Capital	-	-	1,930	1,930	1,930	-
7	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	(171)
8	Basic for discontinued & continuing operations	0.22	0.78	0.11	1.00	0.30	0.60
9	Diluted for discontinued & continuing operations	0.22	0.78	0.11	1.00	0.30	0.60
Not							

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com)

December 10. 2020 Mumbai

For Eco Recycling Limited B K Soni **Managing Director** 

Date: 12.12.2020

DNS BANK डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. (मन्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

CENTRAL OFFICE - MADHUKUNJ, PLOT NO. P-52, M.I.D.C, PHASE-II, KALYAN SHIL ROAD, SONARPADA, DOMBIVLI (EAST) - 421204.

### **PUBLIC NOTICE**

The following Borrowers who have availed loans by pledge of gold ornaments are hereby notified that they are called upon to pay forthwith the outstanding loan dues as shown below against their names. If they failed to pay the said loan dues, then the bank will sale the pledged gold ornaments in public auction at 11.30 am on 30/12/2020 at the addresses mentioned below.

Sr. No.	Name of Borrower	Loan Account No.	Branch	Outstanding Amount (Rs.)
1	MR. TEJAS SURESH JADHAV	082400300071040		5,04,709.30 as on 28.11.2020 with further Interest
2	MR. JALINDAR GANPAT MORE	082400300071487		66,319.01 as on 11.11.2020 with further Interest
3	MR. YOGESH RAMCHANDRA KALAMKAR	082400300071740	MAHAD Branch	4,99,851.20 as on 18.11.2020 with further Interest
4	MR. VINOD SAKHARAM KAMBLE	082400300073307	2.0	1,84,894.84 as on 15.11.2020 with further Interest
5	MR. DHANANJAY VIJAY DALVI	082400300074552		2,21,951.00 as on 01.12.2020 with further Interest
_				

Auction Place: SNEH BUILDING, 1885/86, M.G. ROAD, NAVI PETH, MAHAD, DIST-RAIGAD-402301.

The bank reserves the right to accept or reject any offer or postpone/cancel the auction without prior notice or without assigning any reason.

**General Manager** (Dombivli Nagari Sahakari Bank Ltd.)

Place: MAHAD

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):- 6th Floor, "The International"

# **OSE** State Bank of India

16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020. **Phone**: 022 - 22053163 / 22053164 / 22053165 **E-mail**: sbi.05168@sbi.co.in

**E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTIES** E-Auction Sale Notice for Sale of Movable/Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforce

Security Interest Act,2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules,2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 30.12.2020 (Wednesday) in between 11.00 am to 01.00 pm for the

recovery of respective amount, due to  Sr. Name of Borrower/ No. Director/ Guarantor	the State Bank of India  Total dues for recovery	(Secured Creditor) from the respective Borrower(s	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD)	Date & Time for inspection
1. M/s. Gayatri Processors Directors: Shri Urvija S. Bafana Shri Gajraj K. Bafana Shri Sushil Bafana (Guarantor) M/s. Divya Texturising Pvt. Ltd.(Guarantor)	Rs.2,97,35,088/- (Rupees Two Crore Ninety Seven Lakhs Thirty Five Thousand Eighty Eight Only) on 30.04.2015 and with further interest, costs and expenses thereon.	All the part and parcel of Land & Factory Building (including Movable Assets) situated on Block No. 207, Plot No 2 Paikee Plot No.3A (adm. 1332.50 sq mtrs.) & Plot No.3B (adm. 1324.50 sq mtrs.), Constructed Shed- 269.41 sq mtrs. Saheli Ind. Estate, Karanj Village, Tal. Mandvi, Dist. Surat, State-Gujarat, Pin- 394 110 standing in the name of M/s. Divya Texturising Pvt. Ltd.	Rs. 98,00,000/- (Rupees Ninety Eight Lakhs Only)	(in Rs.) Rs. 9,80,000/-	19.12.2020 From 02.00pm to 04.00 pm

Earnest Money Deposit (EMD) to be deposited with the Bank on or before 28.12.2020 by 5.00 pm.

The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount through NEFT/ RTGS in the Account No.: 31046784774 IFSC: SBIN0001821, Name of the Account: SBI RECOVERY BRANCH PAYMENT A/C. Bank: STATE BANK OF INDIA. Address: CHURCHGATE BRANCH (01821). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website Bank's approved service provider website <a href="https://sbi.auctiontiger.net">https://sbi.auctiontiger.net</a>

Date: 11.12.2020 Place: MUMBAI

Enquiry: Shri S.C. Saraswat, Authorised Officer, 9833817616, Shri V. B. Khedkar, City Case Officer, 9004697396

Authorised Officer State Bank Of India

#### **PUBLIC NOTICE** y this notice Public in General is informed that my Clients 1) MRS. DARSHANA NARAYAN KELUSKAR 2) MR. NARAYAN RAMAKANT KELUSKAR

residing at Room No. 1. Poly D'mello House, Shastri Nagar, Behind Congress Office, Kanjur Marg (East), Mumbai- 400 042, has decided to purchase a flat mentioned in schedule hereunder written from its wner 1) MR. SNEHAL RAMESH KORE 2) MR. SANDESH RAMESH KORE. Apart from the said Owners MR. SNEHAL RAMESH KORE and MR. SANDESH RAMESH KORE if any person/s legal heir/s or any firm/s, financial institute have any right, title and interest by way of heirship, mortgage, lease, agreement for sale, sale deed. Maintenance and/or have any objection for the sale / purchase transaction of the said premises mentioned hereinbelow, hereby invited to raise their objection for sale, along with the relevant documents and papers at my below mentioned address within a period of 15 (Fifteen) days from the date of publication of this Notice, the objections which are not received within stipulated period as mentioned herein, will not be considered, and my clients will complete their transaction with the said owners MR. SNEHAL RAMESH KORE and MR. SANDESH RAMESH KORE.

Please take a note of it. **SCHEDULE OF THE SAID PROPERTY** 

FLAT NO. 104 ADMEASURING AREA ABOUT 362 SQ. FT. BUILT- UP AREA SITUATED AT BHAGYAWAN APARTMENT CHS LTD. FRIEND'S COLONY, JUWEKAR MARG, BHANDUP VILLAGE (EAST), MUMBAI - 400 042, PLOT NO. 17, SURVEY NO. 12, C.T.S. NO. 699 OF VILLAGE BHANDUP, TALUKA - KURLA, MUMBAI SUBURBAN DISTRICT

Place: Mumbai Date: 12/12/2020

Advocate Prakash Sakpal (Behind Charity Commissioner Office and opp. Mid town bldg., Dr. Annie besant Road, Worli, Mumbai -18)

Indian Bank इंडियन वैंक ALLAHABAD

KINGS'CIRCLE - MUMBAI

292 SHANMUKHANANDA HALL BUILDING, OPP MAHATMA GANDHI MARKET, KING'SCIRCLE, SION (E) MUMBAI 400 022 Phone: 24013747;24013739, Fax: 24041368, Email: kingscircle@indianbank.co.in

Sale Notice for Sale of Immovable Properties

-auction Sale Notice for sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of financial Assets and enforcement of security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the security Interest (Enforcement) Rules,2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the

Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property Mortgaged/charged to the secured creditor, the Symbolic possession of which has been taken by the authorized officer of Indian Bank Kings Circle Branch, Secured Creditor, will be sold on Äs is where is " As is what is " and "Whatever there is "on 28.12.2020 for recovery of Rs 2458858.83 (Rupees Twenty Four Lakhs Fifty Eight Thousand Eight Hundred Fifty Eight Rupees and Eighty Three Paise only (as on 09.12.2020) due to the Indian Bank, Kings Circle Branch, Secured creditor, from Borrower Mr Vishwanath Sekhai Shetty(Borrower) Residing at Flat No 502,5th Floor, A Wing, (Type-8), Building No 7, Venus Tower, Sector III, Village Dongre( Old Village Naringi) Chikal Dingre Road, Near Global City Virar West, Taluka Vasai, Dist Palghar. Maharashtra- 401303, Gurantor- Mr Sharad Sridhar Joshi Residing at Dahiwalker Bua Marg,B/8/44,New BDD Chawl,Kem Kamgar Vasahat, Naigaon, Dadar, Mumbai-400014 The specific details of the property intended to be brought to sale

through e-auction mode are enumerated below

illough e-auction mode a	ile enumerated below.
Detailed description of the property	All the part and parcel of the property Flat No 502, 5th Floor Wing A (Type 8) Building No 7 Venus Tower, Sector III, Village Dongre(Old Village Naringi) Chikal Dingre Road, Near Global City Virar West, Taluka Vasai, Dist Palghar. Carpet Area 380 sqft Balcony Area 68 sqft
Encumbrances on the property	NIL
Reserve Price	Rs 21,90,000.00
EMD Amount	Rs 2,19,000.00
Bid Incremental Amount	10000
Date and time of e-auction	28.12.2020 11. Am
Property ID No	IDIB0000S001

Bidders are advised to visit the website(www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd to participate in online bid. For technical assistance please call MSTC HELPDESK No 033-22901004 and other helpline numbers available in service providers help desk. For registration status with MSTC Ltd, Please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com. For Property details and photograph of the property and auction terms

and conditions please visit https://ibapi.in and for clarifications related to this portal, Please contact help line number 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to use Property ID number mentioned above

while searching for the property in the website with https://ibapi.in and

Date:11.12.2020 Place:Mumbai

**Authorised Officer** 

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION** IN ITS COMMERCIAL DIVISION **COMMERCIAL ARBITRATION PETITION (L) NO. 373 OF 2020** 

Incred Financial Services Ltd. ... Petitioner

**PUBLIC NOTICE** 

Business Broadcast News Pvt. Ltd. & Ors. ...Respondents

1. Offers are invited by the undersigned in sealed envelope for the sale of movable property more particularly described in Annexure "A" on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" in pursuance of the order dated 7th September 2020 passed by the Hon'ble High Court, Bombay (Coram : G.S. Patel, J.) in the above petition along with a Demand Draft/Pay Order/Banker's Cheque of any Nationalised . Bank, for the amount(s) mentioned against separate lot/ multiple lots of equipments lying at Rent Alpha Private Limited, S-121/122, 1st floor, Ranjan Warehouse, Jai Mata Di Compound, Off. Kalher Village Road, Thane - Bhiwandi Road, Thane 421 302, issued in favour of "The Court Receiver, High Court, Bombay" and payable at Mumbai as and by way of Earnest Money Deposit ("EMD") for each separate lot. It is hereby clarified that the offerors are free to submit offers for all or any of the lots as specified in Annexure A but the bid value has to be specified against each lot for which the offer is submitted.

2. Offers are required to reach the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd floor, Bank of India Building M.G. Road, Fort, Mumbai-400 023 on or before 29th December 2020 by 4.00 p.m. in separate sealed envelope superscribed as offer for "Sale of equipments in CARBPL Petition No. 373 of 2020 for Lot No. ". Once Offers are received, the Court Receiver, High Court, Bombay will file a separate report before the Hon'ble Bombay High Court for opening of the bids in a virtual court hearing for conducting an open process of the auction sale. The Offers so received will be considered by the High Court, Bombay during such virtual hearing, at which time, the offerors may increase their offer, if they so desire. The inspection of the equipments will be given on 19th December 2020 between 11.00 a.m. and 5.00 p.m. at the location where the respective equipments are lying as per he Annexure hereunder. The sale shall be subject to sanction and finalization by Hon'ble High Court, Bombay.

3. A copy of the terms and conditions of sale and the undertaking to be executed by the offerors will be available in the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd floor, Bank of India Building, M.G. Road, Fort, Mumbai-400 023 on any working day during office hours and at the site at the time of inspection, on payment of Rs. 100/-

Date : 8th December 2020 ADDRESS:

Office of the Court Receiver High Court, Bombay, Bank of India Building, 2nd floor, M.G. Road, Fort, Mumbai-400 023. Email: crcvr-bhc@nic in

Sd/-08/12/2020 **COURT RECEIVER** HIGH COURT, BOMBAY

### **ANNEXURE A**

List of Articles/equipments lying at Rent Alpha Private Limited, S-121/122, 1st floor, Ranjan Warehouse, Jai Mata Di Compound, Off. Kalher Village Road, Thane Bhiwandi Road, Thane - 421 302 EMD: Rs. [25 lacs] A) Lot A - IT equipments

,	zorri ir oquipmento			
S. No.	Type of assets	Manufacturer	No. of pieces / assets	
1.	TFT / Display units 18.5"	HP	139	
2.	Workstations	HP	142	
B)	B) Lot B - Servers and networking equipments		EMD: Rs. [18 Lacs]	
S. No.	Type of assets	Manufacturer	No. of pieces / assets	
1.	Servers	HP	39	
2.	VGA LCD Console (usage with servers)	HP	10	
3.	Server Switches	HP / Altusen	28	
4.	KVM switches	Altusen	6	
5.	Storage / HDD	Fusion Star	5	
6.	Server Railing kits	Miscellaneous	51	
7.	KBM Cables	Miscellaneous	76	
8.	Splitter/Mixer	Ultralink	3	
9.	AC Power supply		3	
C) Lot C - Audio-visual and broadcasting equipments EMD: Rs. [8 Lacs]				
S. No.	Type of assets	Manufacturer	No. of pieces / assets	
1.	Camera - Go Pro	Go Pro	1	
2.	Camera Set	Sony	8	
3.	Camera Set	Canon	3	
4.	Win Rok	Microsoft	26	
5.	Camera battery	Sony	11	

	Danicia do 110	00110	'
2.	Camera Set	Sony	8
3.	Camera Set	Canon	3
4.	Win Rok	Microsoft	26
5.	Camera battery	Sony	11
6.	Battery charger	Sony	15
7.	Camera stand	Sachtler	5
8.	Disk Recorder	T2IDDR	2
9.	Liliput LCD with box	Liliput	2
10.	Mike/Microphone		6
11.	Decoder	Harmonic	1
12.	Card Video recorder		8
13.	Card reader		3
D) Lot D - Racks for server storage			EMD: Rs. [25,000/-]
S. No.	Type of assets	Manufacturer	No. of pieces / assets
1.	Valrack 42U Rack 600W		16
2.	Valrack 42U Rack 600W		1
E) Lot E - Other Accessories / equipments			EMD: Rs. [30,000/-]
S. No.	Type of assets	Manufacturer	No. of pieces / assets
1.	Keyboards	Various	115

Mouse Various 106 Power Cable 4 Tektronix 2 Various Laptop Bags Net Cable (Patch cord) Cat-5 2 boxes

Various

Various

52

8

Memory Card with cable

USB connector